

November 16, 2024

To
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400 001
Scrip Code: 512008

Sub.: Submission of Newspaper publication for Notice of Postal Ballot and Remote E-voting.

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of newspaper advertisement with regards to the Notice of Postal Ballot and Remote E-voting published in the newspaper namely Financial Express and Navarashtra.

Kindly take the same on records.

Thanking You,
For EFC (I) Limited

Aman Gupta
Company Secretary

Encl.: As Above.

EFC (I) Limited

Regd. Office: 6th Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoslenagar, Shivajinagar,
Pune-411007, Maharashtra | CIN: L74110PN1984PLC216407

Tel.: 020 3502 6526 | Email Id: compliance@efclimited.in | Website: www.efclimited.in

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Bellary Branch** located at Second Floor, LV Complex, Kalamma Street, Opposite Wardlaw College, Ballari, Karnataka - 583101 will shift to Second Floor, Property No. 15-1-2-117, Old Property No. 14/1, Ward No. 3, Tirumalakehi Bidi, Bellary Cantonment, Bellary, Karnataka - 583104 from 18th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Puttur - I Branch** located at First Floor, D.No.8-8-80A, Challathamma Towers, Opposite NGO Colony, Arakkonam Road, Puttur, Chittoor, Andhra Pradesh - 517583 will shift to First and Second Floor, House No. 15-122, Lakshmi Tower, K N Road, Puttur, Chittoor, Andhra Pradesh - 517583 from 20th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Baripada Branch** located at First Floor, Ward No - 25, Palbani, near Block Office, Baripada, Mayurbhanj, Odisha - 757001 will shift to First Floor, Post office - Bhanjpur, Police Station - Bhanjpur, near Axis Bank, Baripada, Mayurbhanj, Odisha - 757002 from 19th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Udupi Branch** located at Surabhi Icon, First Floor, Opposite Vijaya Bank, Bannanje Post, Udupi, Karnataka - 576101 will shift to First Floor, Door No. 4-1-24A12, A13, A14, Surabhi Lotus, Brahmagiri, Ambalapady Highway Junction, Udupi, Udupi, Karnataka - 576102 from 20th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Vuyyur Branch** located at First Floor, 8-132, Nandini Super Baar, Katuru Road, Vuyyuru, Krishna, Andhra Pradesh - 521165 will shift to First Floor, No. 8-326, Katuru Road, Vuyyuru, Vuyyuru, Krishna Andhra Pradesh - 521165 from 20th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

SHRIRAM Finance
SHRIRAM FINANCE LIMITED
 (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED)
PUBLIC NOTICE
 This is to inform our customers and public at large that our **Sankarapuram Branch** located at Door No: 48/8 1B, Kallakurichi Main Road, Sankarapuram, Villupuram, Tamil Nadu - 606401 will shift to First Floor, SBI Upstairs, Kallakurichi Main Road, Sankarapuram, Villupuram, Tamil Nadu - 606401 from 20th February, 2025. The Customers are requested to contact the new office premises for their needs.
REGIONAL BUSINESS HEAD

Mr. EFC (I) LIMITED
Regd. Office: 6th Floor, VB Capitol Building, Range Hill Road, Opp. Hotel Symphony, Bhoshenagar, Shivajinagar, Pune-411007, Maharashtra I
CIN: L74110PN1984PLC216407
Tel: 020 3502 6526 | **Email:** info@efclimited.in | **Website:** www.efclimited.in
NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING
 NOTICE is hereby given to the Members that pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued under (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), if any, for seeking approval of the members of EFC (I) Limited ("the Company") by means of Postal Ballot through remote e-voting, for the execution of agenda as under as per the details mentioned in the Postal Ballot Notice dated November 15, 2024.

Sr. No.	Name of Agenda	Type of Resolution
1	Re-designation of Mr. Abhishek Narbani (DIN: 01873087) as Non-Executive Non-Independent Director and fixing his Remuneration	Special

 The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice (Notice) on November 15, 2024 only through electronic mode by email to the Members of the Company whose names appear in the Register of Members or the Register of Beneficial owners maintained by the depositories as on November 8, 2024 (Cut-off date). Those members who have not received Notice may send an email to compliance@efclimited.in and encl@efclimited.in.
 The Company has engaged the services of Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company, for providing e-voting facility. E-voting period commences on Monday, November 18, 2024 at 9:00 a.m. (IST) and ends on Tuesday, December 17, 2024 at 5:00 p.m. (IST). The result of Postal Ballot will be announced on or before December 19, 2024. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the notice of Postal Ballot for information purpose only.
 The Board of Directors have appointed Mr. Chirag Sachapara, Practising Company Secretary, Proprietor of M/s Sachapara and Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot, through e-voting process. The results of the Postal Ballot will be declared by the Company on or before 19 December, 2024.
 The Postal Ballot Notice along with the instructions for e-voting are available on the website of the company at www.efclimited.in, BSE Limited viz. www.bseindia.com and on the website of Link Intime India Private Limited https://investorlinkintime.co.in and results along with the Scrutinizer's Report shall be displayed on the same websites.
 In case of any query/grievance in connection with the Postal Ballot through remote e-voting process, Members may contact on Tel: 022-49186000 (RTA) or 020-35026526 (the Company).
For EFC (I) Limited
Sd/-
Aman Gupta
Company Secretary
 Dated on this November 15, 2024 at Pune.

Parsvnaths
 committed to build a better world
PARSVNATH DEVELOPERS LIMITED
Regd. & Corporate Office: Parsvnath Tower, Near Shahdara Metro Station, Shahdara, Delhi - 110 032
CIN : L45201DL1990PLC040945; **Tel. :** 011-43050100, 43010500; **Fax :** 011-43050473
E-mail : investors@parsvnath.com; **website :** www.parsvnath.com
Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30 September, 2024
 (₹ in Lakhs)

S. No.	Particulars	Standalone			Consolidated				
		Quarter ended	Half year ended	Year ended	Quarter ended	Half year ended	Year ended		
		30.09.2024	30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2024	30.09.2023		
1	Total Income from operations	3,809.29	6,913.70	5,517.61	31,889.24	4,837.00	11,767.07	13,849.04	40,372.18
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(5,541.38)	(905.21)	(9,639.36)	(20,936.97)	(12,804.52)	(7,520.29)	(22,721.32)	(56,857.47)
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5,541.38)	(905.21)	(9,639.36)	(34,469.25)	(12,804.52)	(7,486.91)	(22,721.32)	(50,731.02)
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5,541.38)	(905.21)	(9,639.36)	(42,241.07)	(12,803.82)	(7,486.41)	(22,896.04)	(59,413.87)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5,539.24)	(888.60)	(9,632.55)	(42,264.28)	(12,800.88)	(7,488.80)	(22,889.23)	(59,438.56)
6	Equity Share Capital	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year	-	-	-	(8,888.21)	-	-	(2,14,200.18)	(1,91,389.79)
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) for continuing and discontinued operations								
a)	Basic (in Rupees)	(1.27)	(0.21)	(2.26)	(9.71)	(2.94)	(1.71)	(5.26)	(13.63)
b)	Diluted (in Rupees)	(1.27)	(0.21)	(2.26)	(9.71)	(2.94)	(1.71)	(5.26)	(13.63)

Notes :-
 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 14 November, 2024. The Statutory Auditors have also carried out a Limited Review of the unaudited results for the quarter and half year ended 30 September, 2024.
 2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2024 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.parsvnath.com).
 3. The Company has incurred cash losses during the current and previous periods/year. Due to recession in the past in the real estate sector owing to slowdown in demand, the company faced lack of adequate sources of finance to fund execution and completion of its ongoing projects resulting in delayed realisation from its customers. The company is facing tight liquidity situation as a result of which there have been delays/default in payment to lenders, statutory liabilities, salaries to employees and other dues. However, considering substantial improvement in real estate sector recently, the Management is of the opinion that all such issues will be resolved in due course by required finance through alternate sources, including sale of non-core assets.
 4. Figures for the previous quarter / period have been regrouped, wherever necessary, for the purpose of comparison.

For and on behalf of the Board
Sd/-
Pradeep Kumar Jain
Chairman
DIN : 00333486

Place : Delhi
Date : 14 November, 2024

MODULEX
 Modern Method of Construction
MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED
CIN: L25999PN1973PLC182679
Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132
Tel: +91 02111 299061 **Email:** info@modulx.in **Website:** www.modulx.in
NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING
 Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the members of the Modulx Construction Technologies Limited will be held on Tuesday, 10th December, 2024 at 01:30 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in conformity with the regulatory provisions and Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.
 The Notice convening the EGM is available on the website of the Company at www.modulx.in, the websites of BSE at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their e-votes on all resolutions as set forth in the Notice convening the EGM using electronic voting system ("e-voting") provided by CDSL.
 The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, 3rd December, 2024 ("cut-off date"). The remote e-voting period commences on Saturday, 07th December, 2024 at 09:00 am and ends on Monday, 09th December, 2024 at 05:00 pm. During this period, the Members may cast their vote electronically.
 The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the EGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend/participate in the EGM but shall not be entitled to cast their votes again. Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents as described in the EGM Notice to Company's e-mail id compliance@modulx.in or to RTA support@purvashare.com Purva Sharegistry (India) Private Limited.
 The documents referred to in the EGM notice are available for inspection at the Registered Office of the Company & will also be available at the time of EGM.
 M/s. D M Zaveri, Practising Company Secretaries (ICSI Membership no. FCS 5418) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and voting at the EGM, in fair and transparent manner.
 The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company at www.evotingindia.com and on the website of CDSL www.evotingindia.com immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing.
 Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically, and holds shares as on the cutoff date: may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for Remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com under help section or contact at toll free number 1800225533. Email: helpdesk.evoting@cdslindia.com or aforesaid toll-free number.
By Order of the Board
For Modulx Construction Technologies Limited
Sd/-
Bhoomi Mewada
Company Secretary and Compliance Officer
Pune
15th November, 2024

MAGNUM VENTURES LIMITED
Registered Office: Office No. HNO-MN01, Hub and Oak, E-14, Lower Ground Floor, Defence Colony New Delhi South Delhi 110024
Website: www.magnumventures.in; **Email:** info@magnumventures.in;
Phone: +91-11-42420015; **CIN:** L21093DL1980PLC010492
Notice of 02/2024-25 Extra-Ordinary General Meeting and Remote E-Voting Information
 Notice is hereby given that the 02/2024-25 Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of MAGNUM VENTURES LIMITED (the Company) will be held on Monday, 9th December, 2024 at 02:00 P.M. through Video Conferencing ("VC") to transact the Special Business, as set out in the Notice convening the said Extra-Ordinary General Meeting. The Notice of EGM and remote e-voting details have been sent to all the members who hold shares as on cut off date, i.e. 8th November, 2024, by email, whose email id is registered with the Company/RTA/Depository(s). The date of completion of email of the notices to the shareholders is November, 17th, 2024. The said documents can also be viewed on the company's website at www.magnumventures.in.
 Pursuant to General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India, it is allowed to hold EGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM).
 In case you have not registered your email ID with the Company/ Depository, please follow below instructions to register your email ID for obtaining Notice of EGM and login details for e-voting.
Physical Holding: Send a request to Registrar and Transfer Agents of the Company, MAS Services Limited at info@masserv.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN (Self attested scanned copy of PAN Card), AADHAR (Self attested scanned copy of AADHAR Card) for registering email address. Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e. MAS Services Limited, T-34 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020) along with letter mentioning folio no. if not registered already.
Demat Holding: Please contact your Depository Participant (DP) and register your email address as per the process advised by DP. Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declare by company.
 Further, pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has offered e-voting facility for transacting all the business by National Securities Depository Limited (NSDL) through their portal www.evoting.nsdl.com to enable the members to cast their votes electronically.
 The member please note the following:
 a. The remote e-voting shall commence at 09:00 a.m. on Friday, 6th December, 2024 and shall end at 05:00 p.m. on Sunday, 8th December, 2024. The remote e-voting shall not be available beyond the aforesaid date & time.
 b. The cut-off date for determining the eligibility of members for remote e-voting and e-voting at EGM is 2nd December, 2024.
 c. Any person who becomes member of the Company after dispatch of notice of the meeting and holding shares as on cut-off date i.e. 2nd December, 2024, may obtain the user id and password by sending a request at evoting@nsdl.co.in or M/s MAS Services Ltd., R & T Agent of the Company at T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110 020 phone-011-26387281/82/83, Fax- 011-26387384, Email-info@masserv.com.
 d. However, if the members are already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.
 e. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
 f. The facility for voting through e-voting shall be made available at the EGM and the members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again.
 g. Members may go through the detailed e-voting instructions provided in the EGM Notice or visit https://evotingindia.com and Any query/grievance relating to e-voting may be addressed to Ms. Aaina Gupta, Company Secretary, Magnum Ventures Limited at cs_mv@cisshahibabad.in or to Mr. Shrawan Mangla, GM, Mas Services Limited, RTA at info@masserv.com.
 h. M/s. Munish K Sharma & Associates LLP, has been appointed as Scrutinizer for the e-voting process.
For Magnum Ventures Limited
Sd/-
Abhay Jain
Managing Director
Date: 15.11.2024
Place: Ghaziabad

ARUNA HOTELS LIMITED
CIN: L15421TN1960PLC004255
Regd off: Aruna Centre, 145, Sterling Road, Nungambakkam, Chennai 600034, Ph: 044- 4588 4580
Email: directorsaruna@gmail.com; cs@ahcchennai.com; **Website:** www.arunahotels.com
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024
 (Rs. In Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half Year	Half Year	Year
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	631.76	550.66	426.19	1,182.42	724.06	1,731.94
2	Net profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(13.58)	(77.87)	(73.80)	(91.45)	(187.36)	(373.81)
3	Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.58)	(77.87)	(73.80)	(91.45)	(187.36)	(373.81)
4	Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.35	(103.65)	(93.60)	(102.30)	(240.39)	(449.81)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.35	(103.65)	(93.60)	(102.30)	(240.39)	(445.99)
6	Equity Share Capital	3,390.00	3,390.00	3,390.00	3,390.00	3,390.00	3,390.00
7	Other Equity/Reserves (Excluding Revaluation Reserves)	(9,298.98)	(9,276.40)	(8,966.49)	(9,298.98)	(8,926.89)	(9,172.75)
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (For continuing and discontinued operations) *not annualised						
a)	Basic	0.004	(0.31)	(0.28)	(0.302)	(0.71)	(1.33)
b)	Diluted	0.004	(0.31)	(0.28)	(0.302)	(0.71)	(1.33)

Notes: The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30.09.2024 are available on the website of the Stock Exchange: www.bseindia.com and Company's website: www.arunahotels.com.

for Aruna Hotels Limited
R. Venkateswaran
Managing Director
DIN: 09532159

Place: Chennai
Date: 14.11.2024

AMINES & PLASTICIZERS LIMITED
Reg. Office Add: T-11, Third Floor, Grand Plaza, Paltan Bazar, G.S.Road, Guwahati - 781008, Assam
Corp. Office Add: 'D' Building, 6th Floor, Shivasagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018
CIN : L24229AS1973PLC001446 | **email:** cs@amines.com | **website:** www.amines.com | **Tel:** 022 62211000 | **Fax :** 022 24938162
Extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024
 (Rs. In lakhs except EPS)

PARTICULARS	Standalone				Consolidated			
	Quarter ended	Half Year ended	Year ended	Quarter ended	Half Year ended	Year ended	Year ended	
	30-Sep-24 Unaudited	30-Sep-24 Unaudited	31-Mar-24 Audited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-24 Unaudited	31-Mar-24 Audited	
Total Income from operations	16,529.00	15,846.07	30,272.47	64,739.47	16,710.17	15,849.88	30,496.31	64,970.82
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,256.69	1,243.09	2,382.15	5,307.97	1,298.58	1,222.56	2,452.70	5,360.51
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,256.69	1,243.09	2,382.15	5,307.97	1,298.58	1,222.56	2,452.70	5,360.51
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	936.08	929.26	1,773.32	3,930.29	977.97	908.73	1,843.87	3,982.83
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	934.33	920.91	1,769.82	3,935.52	977.88	948.46	1,845.10	3,999.33
Equity Share Capital (Paid-up)	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40	1,100.40
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				20,687.73				20,909.57
Earnings Per Share (Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -								
a) Basic	1.70	1.69	3.22	7.14	1.78	1.65	3.35	7.24
b) Diluted	1.70	1.69	3.22	7.14	1.78	1.65	3.35	7.24

Notes:
 1. The above is the extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter and Half year ended 30th September, 2024 ("Results") filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of above extract of the Unaudited Financial Results, together with the Limited Review Report of the Statutory Auditors are available on the websites of the Stock Exchanges (s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and being made available at Company's website at www.amines.com.
 2. The above Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 14th November, 2024

For Amines & Plasticizers Limited
Sd/-
Hemant Kumar Ruia
Chairman & Managing Director
DIN: 00029410
Place: Mumbai
Date : November 14, 2024

"IMPORTANT"
 Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

UNIVASTU INDIA LIMITED
CIN - L45200PN2009PLC133864
Registered office : 36-B, Madhav Baug Society, Shivthirth Nagar, Paud Road, Kothrud, Pune - 411038
Tel: 020-25434617, **Mobile:** 9552586198 **Email:** info@univastu.com, **Website:** www.univastu.com
Extract of Unaudited Financial Results for the the 2nd Quarter & Half Year Ended on 30.09.2024
 (Rs. In lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated								
		Quarter Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter Ended	Half Year Ended	Year Ended						
		30/09/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)						
1	Total Income from operations	2,893.08	1,867.56	1,815.66	4,760.65	3,664.67	8,115.00	4,249.18	2,818.39	2,525.26	7,067.56	5,223.46	12,166.45
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	419.18	176.17	206.80									

